

पिंपरी चिंचवडमहानगरपालिका  
फ क्षेत्रीय कार्यालय, निगडी  
क्रफक्षेका/सभा/कावि/01/2019  
दिनांक- 03/01/2019

प्रति,

मा.-----

सदस्य,पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
निगडी - 411044

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची माफ़ प्रभाग समितीची मासिक सभा सोमवार दि.  
07/01/2019 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित केलेबाबत.

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मा. फ प्रभाग समितीची मासिक सभा सोमवार दिनांक  
07/01/2019 रोजी सकाळी 11.30 वाजता फ क्षेत्रीय कार्यालयातील "राजर्षी शाहु महाराज सभागृहात"  
आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. तरी आपण सभेस उपस्थित रहावे, ही  
चिन्ती.

आपली विश्वासू ,

सही/-

प्रशासन अधिकारी

तथा

सचिव (सभाशाखा)

फ प्रभाग समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

प्रत - 1. संबंधित शाखाप्रमुख / विभागप्रमुख----- विभाग  
2. कार्यालयीन नोटिस बोर्ड

कृ. मागे पहा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी411018

मा. फ प्रभाग समिती  
कार्यपत्रिका क्रमांक - 01

दिनांक:- 07/01/2019

वेळ. सकाळी 11.30 वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फ प्रभाग समितीची मासिक सभा सोमवार दि. 07/01/2019 रोजी सकाळी 11.30 वाजता फ क्षेत्रीय कार्यालयातील " राजर्षी शाहु महाराज सभागृहात " आयोजित करणेत आली आहे. सदर सभेस खालील प्रमाणे कामकाज होईल.

विषय क्रमांक- 1. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हॉकर्स झोनचे निश्चित केलेल्या ठिकाणास नेमणेत आलेल्या उपसमिती मार्फत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून हॉकर्स ठिकाणे निश्चित करणेत आलेली आहेत. सदर ठिकाणांना मा.प्रभाग समितीची मान्यता घेणेत येऊन सदरचा विषय शहर फेरीवाला समितीकडे अंतिम मान्यते कामी सादर करावयाचा असल्याने मान्यता देणेबाबत विचार करणे.

(सोबत हॉकर्स झोन निश्चित केलेल्या ठिकाणांची प्रभागनिहाय यादी.)

(दिनांक ७/१/२०१९ चे सभेत घेणेचे निर्णयप्रमाणे )

विषय क्रमांक- 2. कै. रमाबाई केशवराव ठाकरे सार्वजनिक वाचनालयाकरीता सन 2018 चे दिवाळी अंक खरेदी करणेकामी येणा-या खर्चास कार्योत्तर मान्यता मिळणेबाबत.  
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कै.रमाबाई केशवराव ठाकरे सार्वजनिक वाचनालयाकरीता सन 2018 चे दिवाळी अंक खरेदी केली आहे. संबंधित पुरवठा धारकाने विहित मुदतीत एकुण 103 दिवाळी अंकांचा पुरवठा चलन क्र. 1 ते 3 अन्वये केलेला आहे. एकुण दिवाळी अंकाची किंमत र.रु. 16975/- असून त्यावर 25% सवलतीचे र.रु. 4243/- वजा जाता एकुण बिल र.रु. 12732/- इतके सादर केले आहे. सदर दिवाळी अंक सुस्थितीत असून दिवाळी अंकांची नोंद दिवाळी अंक नोंद रजिस्टरला घेणेत आलेली आहे. तरी सदरच्या र.रु. 12732/- च्या खर्चास कार्योत्तर मान्यता घेणे.

विषय क्रमांक- 3. सन 2018-2019 चे सुधारित व सन 2019-2020 चे मुळ अंदाजपत्रक छपाईकामी येणा-या खर्चासमान्यता मिळणेबाबत.  
फ क्षेत्रीय कार्यालयाचे सन 2018-2019 चे सुधारित व सन 2019-2020 चे मुळ अंदाजपत्रक तयार करून मा.प्रभाग समितीपुढे सादर करावयाचे असले त्याकामी अंदाजे 120 पानांचे एक याप्रमाणे 30 अंदाजपत्रक पुस्तकाच्या प्रतींची छपाईसाठी दर मागविणेकामी कोटेशन नोटीस क्र.1/2018-19 महानगरपालिका वेबसाईटवर व क्षेत्रीय कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द

करणेत आलेले आहे. सदरचे अंदाजपत्रकाच्या 30 प्रती छपाईकामी अंदाजे एकुण र.रु.35000/- (जी.एस.टी.सह.) खर्च अपेक्षित आहे. तरी, सदर खर्चास मा.प्रभाग समिती सभेची मान्यता घेणे.

विषय क्रमांक- 4. मा.सभापती यांचे परवानगीने येणारे ऐनवेळचे विषय.

सही/-

प्रशासन अधिकारी

तथा

सचिव (सभाशाखा)

फ क्षेत्रीय कार्यालय

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

फ क्षेत्रीय कार्यालय, निगडी

क्र.फ.क्षे.का/सभा/कावि/01/2019

दिनांक - 03/01/2019